

राज्यातील यंत्रमाग ग्राहकांना वीज दरात सवलत दिल्यामुळे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित यांना द्यावयाचे अर्थसहाय्य (समायोजनाने) सन २०२५-२६.(लेखाशिर्ष २८०१५५८१)(रु.६००.०० कोटी)

महाराष्ट्र शासन
ऊद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग,
शासन निर्णय क्र.निधीवी-२०२५/प्र.क.६१/ऊर्जा-३
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक
मंत्रालय, मुंबई - ४०००३२.
दिनांक :- २५ जुन, २०२५

संदर्भ :-

- १) वित्त विभाग, शासन परिपत्रक क्रमांक क्र.अर्थसं-२०२५/प्र.क्र.४४/अर्थ-३, दि.०७/०४/२०२५
- २) महावितरण कंपनीचे पत्र क्र काम/शासन/मागणी/सवलत/२५२६/Q१, दि. ०२ मे, २०२५.

प्रस्तावना :-

राज्यातील विविध वर्गातील ग्राहकांना शासनाच्या धोरणानुसार विद्युत वितरण कंपनीला वीज दरात सवलत देण्यात येते व त्याची प्रतिपूर्ती शासनाकडून विद्युत वितरण कंपनीस केली जाते. सन २०२५-२६ या आर्थिक वर्षाकरिता यंत्रमाग ग्राहकांना वीज दरात सवलत योजनेसाठी लेखाशिर्ष २८०१५५८१ खाली रु.१५००.०० कोटी इतकी अर्थसंकल्पित तरतूद करण्यात आली आहे.

वित्त विभागाच्या संदर्भित शासन परिपत्रक क्र. १ मधील सुचनांच्या अनुषंगाने व वित्त विभागाने अनुमती दिल्यानुसार सन २०२५-२६ या आर्थिक वर्षाकरिता यंत्रमाग ग्राहकांना वीज दरात सवलत योजनेसाठी अर्थसंकल्पित करण्यात आलेल्या रु.१५००.०० कोटीपैकी रु.६००.०० कोटी इतका निधी महावितरण कंपनीस समायोजनाने वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :-

सन २०२५-२६ या आर्थिक वर्षाकरिता यंत्रमाग ग्राहकांना वीज दरात दिलेल्या सवलत योजनेसाठी अर्थसंकल्पित करण्यात आलेल्या रु. १५००.०० कोटी रक्कमपैकी रु. ६०० कोटी (रुपये सहाशे कोटी फक्त) रक्कम महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित यांना समायोजनाने वितरीत करण्यास या शासन निर्णयाद्वारे मंजूरी देण्यात येत आहे.

२. सदर शासन निर्णयान्वये मंजूर करण्यात आलेल्या अर्थसहाय्याची रक्कम फक्त यंत्रमाग ग्राहकांना वीज दर सवलतीपोटी खर्च होईल याची दक्षता महावितरण कंपनीने घ्यावी. तसेच ज्या उद्देशासाठी सदर निधी मंजूर करण्यात आला आहे, त्याच उद्देशासाठी तो उपयोगात आणला जाईल याची जबाबदारी महावितरण कंपनीची राहिल.

३. उक्त प्रयोजनासाठी होणारा “मागणीक्रमांक के-६, २८०१ वीज, ०५ पारेषण व वितरण, १०४, वीज विकास व्यवस्था राष्ट्रीय भार, (०१) वीज दरात सवलत, (०१) (०२) यंत्रमाग ग्राहकांना वीजदर सवलत (सर्वसाधारण) (२८०१५५८१), (कार्यक्रम) ३३ अर्थसहाय्य” या लेखाशिर्षाखाली खर्ची टाकावा व तो सन २०२५-२६ या वित्तीय वर्षासाठी मंजूर असलेल्या तरतूदीमधून भागविण्यात यावा.

४. समायोजनाने वितरीत करावयाची रक्कम रु. ६००.०० कोटी (रुपये सहाशे कोटी फक्त) महावितरण कंपनीस रोख न देता पुढे दर्शविल्याप्रमाणे महावितरण कंपनी मर्या., यांच्याकडून शासनास येणे असलेल्या रक्कमेपोटी वसूल करण्यात यावी व खाली नमूद केलेल्या लेखाशिर्षाखाली समायोजनाद्वारे जमा करण्यात यावी.

अ. क्र.	तपशील	रक्कम रुपये	जमा लेखाशिर्ष
१)	वित्तीय वर्ष २०२४-२५ या वर्षातील विद्युत शुल्कापोटी या आदेशान्वये समायोजित करावयाची रक्कम (डिसेंबर, २०२४ ते मार्च, २०२५) (२३७८,००,००,००० - ६००,००,००,००० = १७७८,००,००० बाकी)	६००,००,००,०००/-	००४३ वीजेवरील कर व शुल्क १०१ वीजेचा वापर व विक्री यावरील कर (०१) (०१) मुंबई विद्युत शुल्क अधिनियम १९५८ खालील जमा रक्कमा (००४३००९२)
	एकूण	६००,००,००,०००/-	

५. सदर रक्कम रु. ६००.०० कोटी (रुपये सहाशे कोटी फक्त) महावितरण कंपनीस रोख न देता महावितरण कंपनी मर्या., यांच्याकडून शासनास येणे असलेल्या विद्युत शुल्क रक्कमेपोटी समायोजन करण्यात येत असल्याने निरंक रकमेचे देयक तयार करण्यात यावे.

६. सदर योजनेला उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग, शासन निर्णय क्र. संकीर्ण-२०२४/प्र.क्र.९४/ऊर्जा-३, दि.१३/१२/२०२४ नुसार "आभासी वैयक्तिक ठेव लेखा" (VPDA) ही व्यवस्था व कार्यपद्धतीतून सूट देण्यात आली आहे.

७. शासन परिपत्रक क्र. अर्थसं-२०२५/प्र.क्र.४४/अर्थ-३, दि.०७/०४/२०२५ च्या परिपत्रकातील सोबतच्या परिशिष्टातील अनुक्रमांक ९ मधील अटीची पूर्तता होत आहे. तसेच अनुक्रमांक १ ते ८ मधील अटी लागू होत नसल्याचे प्रमाणित करण्यात येत आहे.

८. या लेखाशिर्षाखाली निधी वितरित करण्यासाठी सादर करण्यात आलेल्या देयकाच्या अनुषंगाने प्रमाणित करण्यात येते की, या लेखाशिर्षाखाली कोणतेही संक्षिप्त देयक प्रलंबित नाही तसेच उपयोगिता प्रमाणपत्र प्रलंबित नाही. सदर शासन निर्णय, वित्त विभागाच्या अनौपचारिक क्र.१७०/२०२५/व्यय-१६, दि.१७/०६/२०२५ अन्वये प्राप्त मान्यतेनुसार सदर निधी समायोजनाने वितरित करण्यात येत आहे.

९. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेतांक क्र. २०२५०६२५१२१८२६६०१० असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकीत करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(अंकिता सं. बो-हाडे)

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रत:-

- १) मा.राज्यपाल यांचे प्रधान सचिव, राजभवन, मलबार हिल, मुंबई.
- २) मा. अध्यक्ष/उपाध्यक्ष विधानसभा, सभापती/उपसभापती विधानपरिषद, यांचे सचिव.

- ३) मा. मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव मंत्रालय, मुंबई-३२.
- ४) मा. उपमुख्यमंत्री (नगरविकास व गृहनिर्माण), यांचे प्रधान सचिव मंत्रालय, मुंबई-३२.
- ५) मा. उपमुख्यमंत्री (वित्त व नियोजन), यांचे प्रधान सचिव मंत्रालय, मुंबई-३२.
- ६) मा. मंत्री अपारंपारिक ऊर्जा, यांचे खाजगी सचिव मंत्रालय, मुंबई-३२.
- ७) मा. राज्यमंत्री ऊर्जा, यांचे खाजगी सचिव मंत्रालय, मुंबई-३२.
- ८) सर्व मा. मंत्री/राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव मंत्रालय, मुंबई-३२.
- ९) मा. विरोधी पक्षनेता, विधान परिषद, विधानमंडळ सचिवालय, विधानभवन, मुंबई-३२.
- १०) सर्व विधानसभा/विधानसभा सदस्य.
- ११) मा. मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई.
- १२) अपर मुख्य सचिव (वित्त) मंत्रालय, मुंबई-३२.
- १३) अपर मुख्य सचिव (नियोजन) मंत्रालय, मुंबई-३२.
- १४) अपर मुख्य सचिव (ऊर्जा) उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
- १५) अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/ सचिव, सर्व मंत्रालयीन विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
- १६) व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ सुत्रधारी कंपनी, फोर्ट, मुंबई.
- १७) अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी, प्रकाशगड, बांद्रा (पूर्व), मुंबई-५१.
- १८) महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र-१, मुंबई-४०००२०.
- १९) महालेखापाल (लेखा व परिक्षा), महाराष्ट्र-१, मुंबई-४०००२०.
- २०) महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र-२, नागपूर.
- २१) अधिदान व लेखा अधिकारी (अराप/रालेवि-१), मुंबई.
- २२) अधिदान व लेखा अधिकारी, अधिदान व लेखा कार्यालय, मुंबई.
- २३) सह सचिव, (अर्थसंकल्प/व्यय-१६), वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई-३२
- २४) कक्ष अधिकारी (प्रशा-१), उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई-३२
- २५) निवड नस्ती (ऊर्जा-३), उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.